

३३९०

**आदिवासी विकास विभाग(खुद्द) पदाच्या  
आकृतीबंधास मान्यता देण्याबाबत**

महाराष्ट्र शासन  
आदिवासी विकास विभाग  
शासन निर्णय क्र. आस्था-१००२/प्र.क्र.१९/भाग-१/का.१  
मंत्रालय विस्तार, मुंबई-३२.  
दिनांक : ७ मार्च, २००६.

- वाचा :-** १) शासन निर्णय, वित्त विभाग क्र.असंक-१००१/प्र.क्र.२९/२००१/वित्तीय सुधारणा, दि.१० सप्टेंबर, २००१.
- २) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.आस्था-१००१/प्र.क्र.६३/का.१, दि.२ जुलै, २००१.
- ३)शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.आस्था-१००२/प्र.क्र.१९/का.१, दि.९ सप्टेंबर, २००२.
- ४)वित्त विभागाचे पत्र क्र.पदनि-१००५/प्र.क्र.१३२/२००५/वित्तीय सुधारणा-१, दि.३०.१.२००६.

**शासन निर्णय :-** प्रस्तावनेतील अ.क्र.१ येथील वित्त विभागाच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार आदिवासी विकास विभागातील (खुद्द) पदांचा आढावा घेण्यात येऊन विभागीय स्तरावर अ.क्र.२ येथील शासन निर्णयान्वये ७ पदे तर अ.क्र.३ येथील शासन निर्णयान्वये ५ पदे अशी एकूण १२ पदे रद्द करण्यात आली होती. आदिवासी विकास विभागातील संवेदनशील कामाचा व्याप विचारात घेता सदर रद्द करण्यात आलेली १२ पदे पुनरुज्जिवित करून विभागाच्या १३४ पदांच्या आकृतिबंधास मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव उच्चस्तरीय सचिव समितीच्या दि.१७.१.२००६ रोजी झालेल्या बैठकीमध्ये सादर करण्यात आला असता आता उच्चस्तर सचिव समितीने अ.क्र.४ येथील कार्यवृत्तात नमूद केल्याप्रमाणे विभागाच्या पुढील एकूण १३४ पदांच्या आकृतीबंधास मान्यता दिलेली आहे :-

अ. क्र.	सध्या उपलब्ध असलेली पदे व वेतनश्रेणी	सध्याची पदसंख्या	पुनरुज्जिवित पदे	आढाव्याअंती मंजूर पदे	अभिप्राय
१	२	३	४	५	६
१	सचिव १८४००-२२४००	१	-	१	--
२	सह सचिव १४०००-१८३००	२	-	२	--
३	उप सचिव १२०००-१६५००	१	-	१	--
४	अवर सचिव १००००-१५२००	५	-	५	--

५	कक्ष अधिकारी ६५००-१०५००	१४	३	१७	३ पदे पुनरुज्जिवित करुन
६	लेखा अधिकारी ६५००-१०५००	१	-	१	--
७	सहायक ५५००-९०००	३१	२	३३	२ पदे पुनरुज्जिवित करुन
८	उच्चश्रेणी लघुलेखक ६५००-१०५००	६	१	७	१ पद पुनरुज्जिवित करुन
९	निम्नश्रेणी लघुलेखक ५५००-९०००	७	-	७	--
१०	लघुटंकलेखक ४०००-६०००	-	१	१	१ पद पुनरुज्जिवित करुन
११	लिपिक-टंकलेखक ३०५०-४५९०	३६	४	४०	४ पदे पुनरुज्जिवित करुन
१२	वाहन चालक ३०५०-४५९०	२	-	२	--
१३	शिपाई २५५०-३२००	१६	१	१७	१ पद पुनरुज्जिवित करुन
	<b>एकूण पदे</b>	<b>१२२</b>	<b>१२</b>	<b>१३४</b>	<b>१२ पदे पुनरुज्जिवित करुन</b>

२. उच्चस्तर सचिव समितीने वरील आकृतीबंधास मान्यता दिल्यामुळे आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय, दिनांक २.७.२००१ व शासन निर्णय, दिनांक ९.९.२००२ अन्वये यापूर्वी रद्द करण्यात आलेली १२ पदे पुनरुज्जिवित करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे.

३. सदरहू शासन निर्णय वित्त विभागाच्या सहमतीने व त्या विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. अनौ.सं.क्र.१०५/०६/वि.सु.-१, दिनांक - २१.२.२००६ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

**महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,**

**( द. फु. गायकवाड )**  
**कार्यासन अधिकारी**

प्रति,

महालेखापाल (लेखा परीक्षा), महाराष्ट्र-१, मुंबई

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१, मुंबई

अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई

निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई

वित्त विभाग (वित्तीय सुधारणा), अर्थसंकल्प-१७/१९, व्यय-१४, मंत्रालय, मुंबई-३२.

सामान्य प्रशासन विभाग, १४-ब, मंत्रालय, मुंबई.

लेखा अधिकारी, लेखा शाखा, आदिवासी विकास विभाग.

कक्ष अधिकारी, का.६/७, आदिवासी विकास विभाग.

निवड नस्ती, का.१, आ.वि.वि.